

## Sensitization of students and employees Institutional Programs Academic Session 2023-2024

SR. NO.	DATE	NAME OF EVENT & GUEST	PHOTO	OUTCOMES	OUTCOMES
1.	21 06 2023	<b>INTERNATIONAL YOGA DAY</b>  CHAIRPERSON: DR DHANRAJ SHETE CHIEF GUEST: SMT ASHVINI BARBADE CONVENER: DR LALITA PUNAYYA		<b>अश्विनी बरबडे:</b> निरामय जीवन जगण्याकरिता नियमित योगा करणे आवश्यक आहे. योगाचे महत्व सांगून प्रात्यक्षिक करून दाखवलेव करवून घेतले. <b>डॉ. ललिता पुनय्या:</b> योगाचे महत्व सांगितले	Yoga practice helped students to become self-aware and to regulate their thoughts Students performed Yoga and understood that performing Yoga regularly is very important for being healthy and fit.
2.	15 08 2023	<b>NATIONAL INDEPENDENCE DAY</b>  CHAIRPERSON: DR. DHANRAJ SHETE CHIEF GUEST: SMT. RATNMALA KHAPARDE IN PRESENCE OF: DR. SHARAD SAMBARE PROF. RAJESH GHOGARE		<b>डॉ. धनराज शेटे:</b> त्याग आणि बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य टिकवून ठेवणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे. <b>श्रीमती रत्नमाला खापर्डे:</b> विद्यार्थिनींनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जगणे ही काळाची गरज आहे.	Respect and love for country was imbibed in the students. They learned that we got independence after many sacrifices and we should maintain it.

3.	29 08 2023	<p><b>NATIONAL SPORTS DAY</b> (MAJOR DHYANCHAND BIRTH ANNIVERSARY)</p> <p>CHAIRPERSON: DR DHANRAJ SHETE CHIEF GUEST: DR SHARAD SAMBARE CONVENER: DR LALITA PUNAYYA</p>		<p><b>डॉ. धनराज शेटे:</b> मेजर ध्यानचंद यांचे जीवन चरित्र लक्षात घेऊन प्रत्येकाने एका तरी खेळात सहभाग घ्यावा. <b>डॉ. ललिता पुनय्या:</b> खेळ दिनाचे महत्व सांगितले</p>	<p>Students were encouraged to participate in sports and they came to know about the efforts and dedication of Major Dhyanchand. They have also been taught about the benefits of sports.</p>
4.	05 09 2023	<p><b>NATIONAL TEACHERS' DAY</b> (S.RADHAKRISHANAN BIRTH ANNIVERSARY)</p> <p>CHAIRPERSON: DR DHANRAJ SHETE CHIEF GUEST: DR SHARAD SAMBARE IN PRESENCE OF: DR K. G. MESHARAM</p>		<p><b>डॉ. धनराज शेटे:</b> शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक असतो त्याने दाखविलेल्या मार्गावरून विद्यार्थिनींनी मार्गक्रमण करावे. <b>डॉ. शरद सांबारे:</b> प्रत्येक विद्यार्थिनींनी आपल्या गुरुजनांचा आदर सन्मान करायला पाहिजे. <b>डॉ. कें. जी. मेश्राम:</b> देश आणि समाज घडवायचा असेल तर प्रत्येकविद्यार्थिनींनी आदर्श शिक्षक बनणे आवश्यक आहे.</p>	<p>Students understood the importance of teachers in their lives and how they can follow their teachers to become successful and respectable citizen. They also got to know about the life and works of Dr.S.Radhakrishnan.</p>

5.	08 09 2023	<p><b>NATIONAL LITERACY DAY</b></p> <p>CHAIRPERSON: DR DHANRAJ SHETE CHIEF GUEST: DR SANGITA KHURAD, HEAD DEPARTMENT OF MARATHI, ANNASAHEB GUNDEWAR COLLEGE NAGPUR CONVENER: DR GOVIND RAWLEKAR</p>		<p><b>डॉ. धनराज शेटे:</b> सक्षम भारत निर्माण करायचा असेल तर सर्वप्रथम साक्षर भारत करण्याची गरज आहे. <b>डॉ. संगीता खुरड:</b> प्रत्येक विद्यार्थिनींनी समाजातील निरक्षरांना साक्षर बनविले पाहिजे. <b>डॉ. गोविंद रावळेकर:</b> प्रत्येकविद्यार्थिनींनी साक्षरता अभियानात सहभागी व्हायला पाहिजे.</p>	<p>Students were encouraged to participate in literacy campaign. They came to know that to empower the country it is necessary to educate the people of the country. They understood the value of education.</p>
6.	16 09 2023	<p><b>WORLD OZON CONZERVATION DAY</b></p> <p>CHAIRPERSON: DR DHANRAJ SHETE CHIEF GUEST: DR CONVENER: DR LALITA PUNAYYA</p>		<p><b>डॉ. धनराज शेटे:</b> ओझोन लेअर सुरक्षित ठेवण्याकरिता पर्यावरण संतुलन आवश्यक आहे. पर्यावरण संतुलनाकरिता जास्तीत जास्त वृक्ष लावणे व त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे.</p>	<p>Students were awakened that protection of ozone layer and the environment is essential. We should save environment and plant more and more trees to protect it.</p>
7.	24 09 2023	<p><b>NATIONAL SERVICE SCHEME DAY</b></p> <p>CHAIRPERSON: DR DHANRAJ SHETE CHIEF GUEST: DR CONVENER: DR LALITA PUNAYYA</p>		<p><b>डॉ. मोनाली वानखेडे (BAMS)</b> शारीरिक व मानसिक आरोग्य स्वस्थ राहण्याकरिता सात्विक आहार, विश्रांती (पुरेशी झोप), योग्य व्यायाम, मेडीटेशन करायला पाहिजे. <b>डॉ. धनराज शेटे:</b> राष्ट्रीय सेवा योजनाचे महत्व, उद्दिष्ट, बिल्ला, बोधवाक्य, या विषयी माहिती दिली.</p>	<p>Students learned how to keep themselves healthy by satvik diet, complete sleep, yoga &amp; meditation. They also understood the importance of NSS Day, aims and objectives of National Service Scheme.</p>

8.	02 10 2023	<p><b>NATIONAL NON-VIOLENCE DAY</b> (MAHATMA GANDHI &amp; LAL BAHADUR SHASTRI BIRTH ANNIVERSARY)</p> <p>CHAIRPERSON: DR DHANRAJ SHETE CHIEF GUEST: DR SHARAD SAMBARE PROF. RAJESH GHOGARE</p>		<p><b>डॉ. धनराज शेटे:</b> महात्मा गांधीजींनी दाखविलेल्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरून विद्यार्थिनींनी मार्गक्रमण करायला पाहिजे.</p> <p><b>डॉ. शरद सांबारे:</b> लाल बहादूर शास्त्री यांचा आदर्श विद्यार्थिनींनी डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे.</p> <p><b>प्रा. राजेश घोगरे:</b> महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या सारख्या महापुरुषांमुळेच आपण स्वतंत्र्य भारतात सन्मानाने जगत आहोत.</p>	<p>Students were encouraged to follow the path of truth and non-violence taught by Mahatma Gandhi. They were given knowledge about the devotion and dedication of Lal Bahadur Shastri for making the country independent.</p>
9.	31 10 2023	<p><b>RASHTRIYA EKTA DIN</b></p> <p>CHAIRPERSON: DR DHANRAJ SHETE CHIEF GUEST: DR SHARAD SAMBARE DR RAJESHGHOGARE</p>		<p><b>डॉ. धनराज शेटे:</b> एकता दिनानिमित्ताने सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घ्यावी.</p> <p><b>डॉ. शरद सांबारे:</b> सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकात्म भारत निर्माण केला.</p> <p><b>प्रा. राजेश घोगरे:</b> इंदिरा गांधी यांनी भारताची राष्ट्रीय एकात्मता टिकविण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.</p>	<p>All the students took oath of national integrity. They got knowledge about the role of Sardar Vallabh bhai Patel and Mahatma Gandhi in National integration. They understood the importance of National Unity.</p>

10	26 11 2023	<p><b>SANVIDHAN DIN</b></p> <p>CHAIRPERSON: DR DHANRAJ SHETE CHIEF GUEST: DR SHARAD SAMBARE DR RAJESHGHOGARE</p>		<p><b>डॉ. धनराज शेटे:</b> भारताचे संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे.</p> <p><b>डॉ. शरद सांबारे:</b> प्रत्येक व्यक्तीने संविधानाचा आदर्श समोर ठेवून जीवन जगावे.</p> <p><b>प्रा. राजेश घोगरे:</b> भारतीय संविधान टिकवून ठेवणे हे प्रत्येक विद्यार्थिनीचे कर्तव्य आहे.</p>	<p>Students got the knowledge that the constitution of India is biggest constitution of world and it is our duty to follow the constitution and protect it.</p>
11	06 12 2023	<p><b>DR AMBEDKAR DEATH ANNIVERSARY</b></p> <p>CHAIRPERSON: DR DHANRAJ SHETE CHIEF GUEST: DR SHARAD SAMBARE DR RAJESHGHOGARE</p>		<p><b>डॉ. धनराज शेटे:</b> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र निर्माणाचे महान कार्य केले.</p> <p><b>डॉ. शरद सांबारे:</b> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून भारताचे भविष्य उज्वल बनविले.</p> <p><b>प्रा. राजेश घोगरे:</b> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात सामाजिक समता प्रस्थापित केली.</p>	<p>Great work and dedication of Dr. Baba Saheb Ambedkar in national building was discussed with the students. Students realized the importance of Constitution written by him.</p>
12	25 12 2023	<p><b>YASHODA KHAPARADE BIRTH ANNIVERSARY</b></p> <p>CHAIRPERSON: DR DHANRAJ SHETE CHIEF GUEST: DR SHARAD SAMBARE DR RAJESHGHOGARE</p>		<p><b>डॉ. धनराज शेटे:</b> तळागाळातील विद्यार्थिनींना शिक्षण मिळावे हे यशोदा खापर्डे उद्दिष्ट होते.</p> <p><b>डॉ. शरद सांबारे:</b> यशोदा खापर्डे यांचे उद्दिष्ट समोर ठेवूनच या महाविद्यालयाची स्थापना झाली आहे.</p> <p><b>प्रा. राजेश घोगरे:</b> यशोदा खापर्डे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयातील</p>	<p>Birth Anniversary of former president Smt. Yashoda Khaparde was commemorated to recall her aim which was to promote education in girls of deprived society and to empower women.</p>

				प्राध्यापकांनी प्रयत्न करावे.	
13	03 01 2024	<p><b>SAVITRIBAI PHULE BIRTH ANNIVERSARY</b></p> <p>CHAIRPERSON: DR DHANRAJ SHETE CHIEF GUEST: DR SHARAD SAMBARE DR RAJESHGHOGARE</p>		<p><b>डॉ. धनराज शेटे:</b> सावित्रीबाई फुले यांनी स्त्री स्वातंत्र्याचा पाया रचला. <b>डॉ. शरद सांबारे:</b> सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षित केल्यामुळे त्यांची चूल आणि मुल या चौकटीतून मुक्तता झाली. <b>प्रा. राजेश घोगरे:</b> सावित्रीबाई फुले यांच्या त्याग आणि बलिदानामुळे स्त्रियाचा सर्वांगीण विकास झाला आहे.</p>	Students were inspired by the dedication and devotion of Savitribai Phule for the education and overall development of women of the country.
14	15 01 2024	<p><b>YASHODA KHAPARADE DEATH ANNIVERSARY</b></p> <p>CHAIRPERSON: DR DHANRAJ SHETE CHIEF GUEST: DR SHARAD SAMBARE DR RAJESHGHOGARE</p>		<p><b>डॉ. धनराज शेटे:</b> यशोदा खापर्डे या भारतीय स्वतंत्रता आंदोलनातील महान स्वतंत्र सेनानी होत्या. <b>डॉ. शरद सांबारे:</b> यशोदा खापर्डे यांनी घरादाराची पर्वा न करता भारतीय स्वतंत्रता आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. <b>प्रा. राजेश घोगरे:</b> यशोदा खापर्डे यांनी स्वतंत्र भारतात स्त्री शिक्षणाचा घ्यास घेतला होता.</p>	Yashoda Khaparade was a freedom fighter and she stood for the promotion of girls' education and women empowerment. Students got motivation on the day.
15	26 01 2024	<p><b>NATIONAL REPUBLIC DAY</b></p> <p>CHAIRPERSON: DR DHANRAJ SHETE CHIEF GUEST: SMT RATNMALA KHAPARDE IN PRESENCE OF: DR SHARAD SAMBARE PROF. RAJESH</p>		<p><b>डॉ. धनराज शेटे:</b> भारतीय प्रजासत्ताक हे जगातील सर्वश्रेष्ठ प्रजासत्ताक आहे. <b>श्रीमती रत्नमाला खापर्डे:</b> भारतातील लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.</p>	Respect for the country and importance of republic day as well as democracy was imbibed in the students. They realized the need of protecting democracy and the importance of the rights to vote.

		GHOOGARE			
16		<p><b>MARATHI BHASHA SANVARDHAN DIN</b></p> <p>CHAIRPERSON: DR GOVIND RAWLEKAR CHIEF GUEST: DR SANGITA KHURAD, HEAD DEPARMENT OF MARATHI, ANNASAHEB GUNDEWAR COLLEGE NAGPUR</p>		<p><b>डॉ. गोविंद रावळेकर:</b> मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थिनीने मराठी भाषेतून संभाषण करणे आवश्यक आहे.</p> <p><b>डॉ. संगीता खुरड:</b> मराठी भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी विद्यार्थिनींनी नियमितपणे मराठी ग्रंथाचे वाचन केले पाहिजे.</p>	<p>Students were stimulated for reading Marathi language and literature. Interest for learning the language was inculcated in the students through this program.</p>
17	27 02 2024	<p><b>MARATHI BHASHA GAURAV DIN</b></p> <p>CHAIRPERSON: DR GOVIND RAWLEKAR CHIEF GUEST: DR MURALIDHAR GAVALI, HEAD DEPARMENT OF MARATHI, SHRINIKETAN COLLEGE NAGPUR</p>		<p><b>डॉ. गोविंद रावळेकर:</b> महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्ती मराठी भाषा शिकला पाहिजे.</p> <p><b>डॉ. मुरलीधर गवळी:</b> मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थिनीने मराठी साहित्य वाचले पाहिजे.</p>	<p>Students were taught to respect Marathi language and encouraged them to use the language to promote it. They understood that being a citizen of Maharashtra it is necessary to know Marathi language.</p>